#### **MKVentures Capital Limited**

(formerly "IKAB SECURITIES AND INVESTMENT LIMITED")
CIN L17100MH1991PLC059848

REGD OFF - Express Towers, 11th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021

EMAIL - info@mkventurescapital.com , Tel: 91 22 6267 3701; URL: https://mkventurescapital.com/

Date: 08th May, 2023

The Manager,
Dept. of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
1st Floor, Dalal Street,
Mumbai – 400001

**REF: BASIS OF ALLOTMENT ADVT COPY** 

**BSE SCRIPT CODE: 514238** 

Dear Sir/Madam,

With reference to Right Issue of 427,050 Fully Paid up Equity Shares of **MKVentures Capital Limited** (The Company) at the issue price of Rs. 936/- per Rights Share, aggregating up to an amount of Rs. 399, 718,800/- to Eligible Shareholders.

In this regard we have enclosed herewith copy of the Basis of Allotment Advertisement on the Right Basis for your kind perusal.

- 1. Financial Express (English) National Daily All Editions
- 2. Jansatta (Hindi) National Daily All Editions
- 3. Mumbai Lakshdeep (Marathi) Mumbai Editions

We are submitting herewith the newspaper clippings of above mentioned newspapers.

We request you to take the above information on record and acknowledge the receipt of the same.

Thanking you,

Yours faithfully For MKVentures Capital Limited

Sanket Rathi Company Secretary & Compliance Officer

**Encl: Newspaper Cutting** 

## **FINANCIAL EXPRESS**

FORM A Public Announcement (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF FUTURE LIFESTYLE FASHIONS LIMITED RELEVANT PARTICULARS

FUTURE LIFESTYLE FASHIONS LIMITED Name of corporate debtor Date of incorporation of corporate debtor 30th May 2012 Authority under which corporate debtor is Registrar of Companies under Companies Act, incorporated/registered 1956. Mumbai Corporate Identity No. / Limited Liability L52100MH2012PLC231654 Identification No. of corporate debtor Address of the registered office and Registered office: 1st Floor, Future Group principal office (if any) of corporate debtor Office, SOBO Brand Factory Pandit Madar Mohan Malviya Marg, Tardeo, Mumbai-400034 Insolvency commencement date in respect 04th May 2023 (order received by the IRP or of corporate debtor 04th May 2023) Estimated date of closure of insolvency 31st October 2023 [being 180 days from the date of commencement of insolvency resolutio resolution process process . Name and registration number of the Name: Ravi Sethia insolvency professional acting as interim Registration Number: IBBI/IPA-001/IP resolution professional P01305/2018-2019/12052 AFA Validity: 20th December 2023 Address and e-mail of the interim resolution Address: KPMG Restructuring Services LLP professional, as registered with the Board 8th Floor, Building No. 10. DLF Cyber City Phase II, Gurgaon, Haryana, 122002 Registration Number: IBBI/IPA-001/IP P01305/2018-2019/12052 Email: ravisethia@kpmg.com 0. Address and e-mail to be used for Address: KPMG Restructuring Services LLP correspondence with the interim resolution 8th Floor, Building No. 10. DLF Cyber Clt professional Phase II, Gurgaon, Haryana, 122002 Registration Number: IBBI/IPA-001/IP P01305/2018-2019/12052 Email: cirpflfl@gmail.com 18th May 2023 [i.e. 14 days from the date of Last date for submission of claims commencement of insolvency resolution process / appointment of Interim Resolution 12. Classes of creditors, if any, under clause (b) Not applicable of sub-section (6A) of section 21. ascertained by the interim resolution professional 13. Names of Insolvency Professionals Notapplicable

14. (a) Relevant Forms and a. Web link: https://www.ibbi.gov.in/home/downloads (b) Details of authorized representatives b. Not applicable are available at: Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench has ordered th commencement of a corporate insolvency resolution process against Future Lifestyle Fashion Limited on 04th May 2023 (order received by the IRP on 04th May 2023) The creditors of Future Lifestyle Fashions Limited, are hereby called upon to submit their claim

identified to act as Authorised Representative of creditors in a class

(Three names for each class)

mentioned against entry No. 10.

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

with proof on or before 18th May 2023, to the interim resolution professional at the addres

(Ravi Sethia Interim Resolution Professiona In the matter of Future Lifestyle Fashions Limited Date : 08th May 2023 Registration Number: IBBI/IPA-001/IP-P01305/2018-2019/12052 AFA Validity: 20th December 2023 Place : Gurugram, Haryana

SUMEDHA

#### SUMEDHA FISCAL SERVICES LIMITED CIN: L70101WB1989PLC057465

Regd.& Corp. Office: 6A, Geetanjali, 8B Middleton Street, Kolkata - 700 071 Tel: (033) 2229 8936/6758; Email: investors@sumedhafiscal.com Website: www.sumedhafiscal.com

Extract of Statement of Consolidated Audited Financial Results for the Quarter/ Year Ended 31.03.2023

	Q	uarter Ende	Year	Year	
Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	Ended 31.03.2023	Ended 31.03.2022
	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
Total Income from Operation (net)	1007.74	2230.54	1556.88	6073.66	5672.60
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(185.71)	232.71	86.51	163.96	469.04
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(185.71)	232.71	86.51	163.96	469.04
Net Profit/(Loss) for the period (after Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(174.30)	110.06	36.99	122.06	265.31
Minority Interest	0.00	0.00	0.00	0.00	0.00
Share of profit / (Loss) of Associates	93.61	(85.08)	(4.49)	35.04	40,80
Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after Tax ) and other comprehensive Income (after Tax)]	(103.85)	106.98	144.53	132.94	418.36
Equity Share Capital	798.44	798.44	798.44	798.44	798.44
Reserves (excluding Revaluation Reserves as per Ind- AS.)	15			4285.76	4232.67
Earnings pe share of Rs.10/- each	4		P.	8	
(a) Basic (Rs.)	(1.01)	1.37	0.41	1.97	3.83
(b) Diluted (Rs.)	(1.01)	1.37	0.41	1.97	3.83

1. Information on Standalone Financial Results:

	Q	uarter Ende	d	Year	Year	
Particulars	31.03.2023	31.12.2022	31.03.2022	Ended 31.03.2023	Ended 31.03.2022	
	Audited	Unaudited		Audited	Audited	
. Turnover	1002.01	2225.06	1555.50	6052.58	5663.64	
2. Profit/(Loss) before tax	(190.19)	227.69	85.48	145.38	454.82	
Profit /(Loss) after tax	(182.05)	189.52	42.71	101.92	259.86	

- (www.bseindia.com) and on the Company's Website (www.sumedhafiscal.com).
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the company, at their Meetings held on 06th May, 2023.
- by the Ministry of Corporate Affairs. Accordingly the Financial Results (Standalone/consolidated) for the Quarter/ year ended on 31st March, 2023 are in compliance with NBFC Format and other accounting principles generally accepted in India and the results for comparative year ended on 31st March, 2022, are also compliant with IND AS NBFC format.
- The Board of Directors has recommended a Dividend of Re. 1/- per Share (Face Value Rs. 10/- each) (Previous Year Re. 1/- per share) for the year ended 31st March, 2023 subject to approval by Shareholders at the ensuing 34th Annual General Meeting
- current period.

For and on behalf of the Board of Directors Bhawani Shankar Rathi Place: Kolkata Whole-Time Director Date: 06th May, 2023

DIN: 00028499

This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated March 20, 2023 (the "Letter of Offer" or "LOF") filed with stock exchange namely the BSE Limited ("BSE"), and the Securities and Exchange Board of India ("SEBI")

# **MKVENTURES CAPITAL LIMITED**

(Formerly known as IKAB Securities and Investment Limited)

MKVentures Capital Limited ("Company" or "Issuer") was originally incorporated as "Kankani Textile Industries Limited" at Bombay on January 17, 1991 as a public limited company, under the Companies Act, 1956 and a Certificate of Incorporation was issued by the Registrar of Companies, Maharashtra at Bombay. Thereafter our Company obtained a Certificate of Commencement of Business on February 27, 1991. The name of our Company was changed to Hindustan Sanforisers Limited on November 19, 1993 and thereafter to Ikab Securities and Investment Limited on June 18, 1998. The name of our Company has been changed to its current name vide fresh Certificate of Incorporation dated November 03, 2022. Our Registered Office has been shifted from 5, Raja Bahadur Compound 2nd Floor, 43 Tamarind Lane, Fort, Mumbai – 400 023, Maharashtra to the current address on April 01, 2022 We are registered with RBI as a NBFC bearing Registration Number CoR No.13.00690. For details of changes in the name and registered office of our Company, refer chapter titled "General Information" on page 43 of the Letter of Offer.

Registered Office: 11th Floor, Express Towers, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra. Tel: +91 022 6267 3701 Fax: N.A.

Contact Person: Mr. Sanket Rathi, Company Secretary and Compliance Officer

E-mail: info@mkventurescapital.com; Website: www.mkventurescapital.com Corporate Identification Number: L17100MH1991PLC059848

**OUR PROMOTER: MADHUSUDAN MURLIDHAR KELA** ISSUE OF 4.27.050 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH OF OUR COMPANY (THE "RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹ 936 PER RIGHTS EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ 3997.188 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF ONE (1) RIGHTS EQUITY SHARE FOR EVERY EIGHT (8) FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON TUESDAY, APRIL 04, 2023 ("RECORD DATE") (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 174 OF THE

LETTER OF OFFER. \*Assuming full subscription with respect to Rights Equity Shares

## **BASIS OF ALLOTMENT**

The Board of Directors of our Company thanks all Investors for their response to the Issue, which opened for subscription on Monday, April 17, 2023 and closed on Tuesday, April 25, 2023 and the last date for On Market Renunciation of Rights Entitlements was Thursday, April 20, 2023. Out of the total 639 Applications for 899,327 Rights Equity Shares 70 Applications for 3,594 Rights Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 549 for 881,066 Rights Equity Shares, which was 206.31%. of the total issue size. In accordance with the Letter of Offer and the Basis of Allotment finalized on April 28, 2023 in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange, the Registrar to the Issue and the Board of Directors of the Company on May 2. 2023 has approved the allotment of 427,050 Rights Equity Shares to the successful Applicants. In the Issue, Nil Rights Equity Shares have been kept in abeyance. All valid Applications after technical rejections have been considered for Allotment.

1. The break-up of valid Applications received through ASBA (after technical rejection) is given below:

Category	Applications Received		Equity Shares Applied for			Equity Shares allotted		
categor,	Number	%	Number	Value (Rs.)	%	Number	Value (Rs.)	%
Non Renouncees	586	94.67%	874686	818706096.00	98.87%	420143	393253848.00	98.38%
Renouncees	33	5.33%	9974	9335664.00	1.13%	6907	6464952.00	1.62%
Total	619	100.00%	884660	828041760.00	100.00%	427050	399718800.00	100.00%

2. Basis of Allotment

Category	No. of valid CAFs (including ASBA applications) received	No. of Equity Shares accepted and allotted against Entitlement (A)	No. of Equity Shares accepted and allotted against Additional applied (B)	Total Equity Shares accepted and allotted (A+B)
	Number	Number	Number	Number
Non Renouncees	517	19208	400935	420143
Renouncees	33	6907	0	6907
Total	550	26115	400935	427050

Information for Allotment/refund/rejected cases: The dispatch of Allotment Advice cum Refund Intimation to the investors, as applicable, will be completed on May 08, 2023. The instructions for unblocking of funds in case of ASBA Applications were issued to SCSBs on April 28, 2023. The listing application was filed with BSE on May 04, 2023. The credit of Rights Equity Shares to the respective demat accounts of the allottees in respect of Allotment in dematerialized form has been completed on May 05, 2023. For further details, see "Terms of the Issue - Credit of Rights Entitlements in demat accounts of Eligible Equity Shareholders" on page 196 of the Letter of Offer. The trading in the Rights Equity Shares issued in the Rights Issue shall commence on BSE upon receipt of trading permission. The trading is expected to commence on or about May 09 2023. Further, in accordance with SEBI circular bearing reference - SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13 dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlements has been sent to NSDL & CDSL on May 05, 2023. INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN THE DEMATERIALISATION FORM.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: It is to be distinctly understood that the submission of the Letter of Offer to SEBI should not in any way deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by SEBI. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text as provided in "Other Regulatory and Statutory Disclosures - Disclaimer Clause of SEBI" on page 168 of the Letter of Offer.

DISCLAIMER CLAUSE OF BSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the Disclaimer clause of BSE as provided in "Other Regulatory and Statutory Disclosures -Disclaimer Clause of BSE" on page 169 of the Letter of Offer.

Lead Mariager to the Issue	negistial to the issue	Company Secretary and Comphanice Officer		
Choice The Joy of Earning	<b>LINK</b> Intime	Sanket Rathi, Company Secretary and Compliance Officer MKVENTURES CAPITAL LIMITED (Formerly known as IKAB Securities and Investment Limited)  11th Floor, Express Towers, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mun  - 400 021 Maharashtra: Tel: +91 22 6267 3701;		
Choice Capital Advisors Private Limited Sunil Patodia Tower, J.B. Nagar	Link Intime India Private Ltd. C 101, 1st Floors, 247 Park,	- 400 021, Maharashtra; <b>Tel:</b> +91 22 6267 3701; Email: info@mkventurescapital.com		
Andheri (East), Mumbai, 400 099	L.B.S Marg, Vikhroli (West),	Investor may contact the Registrar to the Issue or the Company Secretary		
Contact Details: +91 22 6707 9999	Mumbai-400083, Maharashtra, India	and Compliance Officer for any pre-Issue or post-Issue related matters. All		
(Extension 451)	<b>Tel:</b> +91 22 810811 4949,	grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar		
Email Address:	Fax: +91 22 49186060	to the Issue, with a copy to the SCSB, giving complete details such as		
vivek.singhi@choiceindia.com	Email: mkventures.rights@linkintime.co.in	name, address of the Applicant, number of Equity Shares applied for, amount		
Website: www.choiceindia.com	Website: www.linkintime.co.in	blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB		
Contact Person: Vivek Singhi	Contact Person: Mr Sumeet Deshpande	where the Application Form, or the plain paper application, as the case may		
SEBI Registration Number: INM000011872	SEBI Registration Number: INR000004058	be, was submitted by the ASBA Investors. For details on the ASBA process, see "Terms of the Issue" on page 174 of the Letter of Offer.		
THE LEVEL OF CHROODIDTION CHOIL DAY	OT DE TAKEN TO DE INDIOATIVE OF FITHED THE M	A DIVET DDICE OF THE FOUNTY OF A DEC OD THE DISONESS DROSDEST		

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

> For MKVENTURES CAPITAL LIMITED On behalf of Board of Directors Sd/-

**SANKET RATHI Company Secretary and Compliance Officer** 

Disclaimer: Our Company has filed a Letter of Offer with the Securities and Exchange Board of India and Stock Exchange. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of the Stock Exchange where the Equity Shares are listed i.e. BSE at www.bseindia.com and the website of the Lead Manager at www.choiceindia.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 25 of the Letter of Offer. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the United States.

### BALASORE ALLOYS LIMITED

CIN No. L27101OR1984PLC001354 Registered office: Balgopalpur - 756 020, Dist. Balasore, Odisha Website: www.balasorealloys.com; Email: mail@balasorealloys.com Phone: +91-6782-275781-85

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of Balasore Alloys Limited is scheduled to be held on Monday, 29th May, 2023 at 02.30 PM (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM dated 26th April, 2023.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") General Circular Nos. 10/2022, 14/2020, No. 17/2020 and No

20/2020 dated 28th December, 2022, 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 respectively and SEBI circular Nos. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 and SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 5th January, 2023 and 12th May, 2020 respectively (herein, collectively, referred as the "Circulars") has allowed companies to conduct their AGM through VC or OVAM, in compliance with the circulars and the relevant provisions of the (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) (SEBI Listing Regulations). In accordance with the circulars, the Notice convening the 33nd AGM along with the Annual Report including the Audited Financial Statements (Standalone and Consolidated) for the Financial Year ended 31st March, 2022 has been sent only through e-mails to those Members whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent (the RTA) i.e. M/s MCS Share Transfer Agent Limited ("MCS")/ Depository Participant(s) and holding equity shares of the Company as on 26th April, 2023. The Notice and the Annual Report are available on the Company's website at www.balasorealloys.comand on the website of the stock exchanges where equity shares of the Company are listed viz. www.bseindia.com and www.cseindia.com. The notice shall also be available on the e-Voting website of the agency engaged for providing e-Voting facility, i.e. M/s MCS Share Transfer Agent Limited ("MCS"). The requirement of sending physical copies has been dispensed with vide relevant Circulars.

Members are hereby informed that in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act. 2013 read with Rue 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-voting facility provided through CDSL.

- a) All the business as set out in the Notice of the 34th AGM may be transacted through remote e-voting. b) The remote e-voting period will commence on Thursday, 25th May, 2023, at 9:00 AM and end on Sunday,
- 28th May, 2023, at 5:00 PM. c) The "cut-off" date for determining the eligibility to vote by remote e-voting and/or by e-voting at the AGM
- shall be the close of business hours of Monday, 22nd May, 2023. Members holding share either in physical or Demat form as on the close of the market hours of the said cut-off date, are eligible to cast their vote electronically through remote e-voting or through e-voting at the AGM. Any person who has acquired shares and has become member of the Company after the despatch of the Notice of AGM and holds shares as on cut-off date may approach at mcssta@rediffmail.com for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by the electronic means.

d) Members may note that:

Dated: 26.04.2023

Place : Kolkata

- the remote e-voting module shall be disabled by M/s MCS Share Transfer Agent Limited ("MCS") after the aforesaid date and time and no remote e-voting shall be allowed beyond the same. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
- the facility for e-voting shall be made available at the AGM. . the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but
- shall not be entitled to cast their vote again; and a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners
- maintained by the Depositories as on the close of the market hours of the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. e) In case of any query, and/or assistance required, relating to attending the meeting through VC/OAVM

mode, Members may refer to the M/s MCS Share Transfer Agent Limited ("MCS"). The grievances may also be addressed to the Company Secretary of the Company by sending an e-mail to investorshelpline@balasorealloys.com. Notice is further given pursuant to section 91 of the Companies Act, 2013, read with Regulation 42 of SEBI

Listing Regulations, the Register of Members and Share Transfer books of the Company will remain close from Thursday, 25th March, 2023 to Sunday, 28th March, 2023 (both days inclusive) for the purpose of 34th

For Balasore Alloys Limited Pankaj Agarwal

Company Secretary

OFFER OPENING PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

## YURANUS INFRASTRUCTURE LIMITED

("YIL"/ "TARGET COMPANY"/ "TC") CIN No.: L74110GJ1994PLC021352

**Registered Office:** 201, 2nd Floor, Maulik Arcade, Above Karnavati, Pagarkha Bazar, Mansi Cross Road, Vastrapur, Ahmedabad, Gujarat, India - 380015;

Contact No.: 079-40082820 / 21: • Email: info@vuranusinfra.com: • Website: www.vuranusinfra.com

This Advertisement is being issued by Beeline Capital Advisors Private Limited, on behalf of Mr. Nitinbhai Govindbhai Patel ("Acquirer-1"), Mrs. Gitaben Nitinbhai Patel (Acquiree-2), Mr. Kushal Nitinbhai Patel (Acquiree-3) and Mrs. Pooja Kushal Patel ("Acquirer-4") ("herein after collectively referred as "Acquirers") pursuant to Regulation 18 (7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations 2011 as amended ("SEBI (SAST) **Regulations**") in respect of the Open Offer to acquire 9,10,000 (Nine lakh Ten Thousand) Fully Paid Up Equity Shares of the face value of Rs. 10/- each, representing 26.00% of the total Equity and voting Share Capital of the Target Company, at a price of Rs. 8.00/- (Rupees Eighty Only) per fully paid-up Equity Share (the "Offer Price") payable in Cash accordance with ("SEBI (SAST) Regulations, 2011"). The Detailed Public Statement with respect to the aforementioned offer was made on February 28, 2023 in the Financial Express (National English Daily), Jansatta (National Hindi Daily), Financial Express (Regional Gujarati Daily) and Pratahkal (Regional Marathi Daily) since registered office of the Target Company is situated at Ahmedabad - Gujarat) in newspapers dated February 28, 2023.

Capitalized terms used but not specifically defined in this Offer Opening Public Announcement shall have the same meaning assigned to such terms in the Letter of Offer, unless otherwise defined. 1) Offer Price: The offer price is INR 8.00 per Equity Share ("Offer Price"). There has been no revision to the Offer Price.

**Recommendation of the Committee of Independent Director (IDC):** The IDC is of the view that the Open Offer of INR 8.00

- offered by Acquirers is fair and reasonable, as it is in accordance with the SEBI (SAST) Regulations. The Recommendation of IDC was published in the aforementioned newspaper on May 6, 2023. The Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI (SAST) Regulations. There was no competing offer
- to this Open Offer and the last date for making such competing offer has expired. The completion of dispatch of the LOF to all the Public Shareholders of the Target Company has been completed by May 03,
- 2023 (Wednesday). The public shareholders whose mobile no. are registered as on identified date to whom SMS has also been send w.r.t. tendering offer schedule and website link for downloading a copy of letter of Offer. A copy of the LOF (which includes the Form of Acceptance-cum-Acknowledgment) is also available on SEBI's website

(https://www.sebi.gov.in) and website of Manger to the Offer, www.beelinemb.com. Moreover the public Shareholders of Target Company whose e-mail id's are not registered and if they desire to download Letter of Offer or the form of

- acceptance can get their E-mail id register with the Registrar to offer i.e. Skyline Financial Services Private Limited on their website www.skylinerta.com and can download Letter of Offer or the form of acceptance in case of non-receipt/nonavailability of the form of acceptance, the application can be made on plain paper along with the following details: In case the Equity Shares are held in dematerialized form: Public Shareholders who desire to tender their Equity Shares in the electronic / dematerialized form under the Offer would have to do so through their respective stock broker by giving the details of Equity Shares they intend to tender under the Offer and as per the procedure specified in the LOF. In case of non-receipt of the LOF, the Public Shareholders holding the Equity Shares may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by shareholder, stating name, address, number of Equity Shares held, client ID
- number, DP name, DPID number, number of Equity Shares tendered and other relevant documents. Public Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform of NSE which will be made available by NSE. In terms of Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, the draft letter of offer was submitted to SEBI on February 28, 2023 ("DLOF"). We have received the final observation of SEBI, vide its email dated April 21, 2023 ("SEBI Letter") in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST), Regulations and which have been incorporated in the LOF.

Material updates:

There have been no material changes in relation to the Offer since the date of the PA except as disclosed in the corrigendum to Details Public Statement.

Statutory and other approvals:

To the best of the knowledge of the Acquirers, there are no statutory or other approval(s) required by the Acquirers to complete the acquisition under the SPA and under the Open Offer as on the date of advertisement. If, however, any statutory or other approval(s) becomes applicable prior to completion of such acquisition, the Offer would also be subject to such other statutory or other approval(s).

Original Schedule

Revised Schedule

9) Schedule of Activities: **Maior Activities** 

	original concurs	THOUSAND COMMUNIC
Public Announcement	Friday, February 24, 2023	Friday, February 24, 2023
Publication of Detail Public Statement	Tuesday, February 28, 2023	Tuesday, February 28, 2023
Last Date of Filing of Draft Letter of Offer with SEBI	Tuesday, February 28, 2023	Tuesday, February 28, 2023
Last Date for a Competing Offer	Wednesday, March 22, 2023	Wednesday, March 22, 2023
Receipt of Comments from SEBI on Draft Letter of Offer	Wednesday, March 22, 2023	Friday, April 21, 2023
Identified Date*	Friday, March 24, 2023	Tuesday, April 25, 2023
Date by which Letter of Offer will be dispatched to the Shareholder	Monday, April 03, 2023	Wednesday, May 03, 2023
Last date by which a Committee of Independent Directors constituted by the BODs of the Target Company shall give its recommendations	Thursday, April 06, 2023	Friday, May 05, 2023
Last Day of Revision of Offer Price / Share	Monday, April 10, 2023	Monday, May 08, 2023
Issue of advertisement announcing the schedule of activities for Open Offer, status of statutory and		
other approvals in newspapers	Tuesday, April 11, 2023	Tuesday, May 09, 2023
Date of Opening of the Offer	Wednesday, April 12, 2023	Wednesday, May 10, 2023
Date of Closing of the Offer	Wednesday, April 26, 2023	Tuesday, May 23, 2023
Date of communicating the rejection / acceptance and payment of consideration for the acquired share	Thursday, May 11, 2023	Tuesday, June 06, 2023
	(1) (1)	

\* Identified Date is only for the purpose of determining the names of the Shareholders as on such date to whom this Letter of Offer would be sent. All owner (registered or unregistered) of Equity Shares of the Target Company (except Acquirers and Sellers of the Target Company) are eligible to participate in the offer any time before the closure of the Offer.

10) Other Information/Corrigendum to DPS and LOF: NA

11) This Offer Opening Public Announcement and Corrigendum to DPS and LOF would also be available on SEBI's website at www.sebi.gov.in and website of Manager to the offer at www.beelinemb.com.

ISSUED BY MANAGER TO THE OPEN OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRERS MR. NITINBHAI GOVINDBHAI PATEL ("ACQUIRER-1"), MRS. GITABEN NITINBHAI PATEL (ACQUIREE-2), MR. KUSHAL NITINBHAI PATEL (ACQUIREE-3) AND MRS. POOJA KUSHAL PATEL ("ACQUIRER-4")



Address: B 1311-1314 Thirteenth Floor Shilp Corporate Park Rajpath Rangoli Road Thaltej Ahmedabad Gujarat 380054. **Tel. No.:** 079 – 4840 7357; • **Email:** mb@beelinemb.com • **Website:** www.beelinemb.com Contact Person: Mr. Nikhil Shah • SEBI Registration No.: INM000012917 • SEBI Registration Validity: Perpetual Place: Ahmedabad Date: May 6, 2023 (Saturday)

financialexp.epap.in

Place: Mumbai Date: May 06, 2023

The full format of the Quartely Financial Results are available on the website of the Stock Exchange

The Company has adopted NBFC Indian Accounting Standards (IND AS) as per schedule III Div. III notified

Previous period figures have been regrouped/ rearranged wherever found necessary to compare with the

## दै. 'मुंबई लक्षदीप'

रोज वाचा

#### PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned that in relation to the Capital Building, we have formed a society n the name of "The Capital Business Premises Co-operative Society Limited" having registration no. MUM/WHE/GEN/ (O)/ 2690/ 2021- 22 dated March 10, 2022, having an address at Plot No. C-70, Survey No. 4207, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051. This is to expressly draw the attention of each and all that any sale/lease or license, will be legal only after obtaining written consent or an NOC from

For The Capital Business Premises Co-operative Society Limited.

Hon. Secretar

#### **PUBLIC NOTICE**

I Mrs. Shaikh Nasrin Residing at: Flat No: Room No.07, Building Name: New Hanuman Nagar, Block Sector: Khar Delivery, Road: Behind Hanuman Mandir, Mumbai, Maharashtra, 400052, I took the position from Mrs. Mohite Kavita Ashok Residing at: Building Name: Salvi Chawl, Block Sector: More Store Khar West, Road: Dr.Ambedkar Road, Mumbai, Maharashtra, 400052, and Other details: Apartment/Flat No: Room No.901, Floor No:9th Floor, Building Name: Kapil Vastu Building, Block Sector: Khar West Mumbai 400052, Road:13th Cross 19 Road, City: Khar, District: Mumbai Suburban District, C.T.S. Number: 143, Leave and License Months: 24, if anybody have any objection should Contact: 9930813308 within 15 days from the date of this notice. Sd/-

Mrs. Shaikh Nasrin Place: Mumbai / Date: 08/05/2023

सही .

जाहीर नोटीस

मी श्रीमती. यासमीन इमरान कुरेशी, वय २७ वर्षे

मोतीलाल नेहरू नगर, शेख मिस्त्री रोड, कोकरी

आगार, ॲन्टॉपहिल, मुंबई ४०००३७, जाहिर

नोटीस देते की, माझे विडल के. इमरान सत्तार

कुरेशी हे दिनांक : १६/१०/२०२१ रोजी माझ्या

ु राहत्या घरी मयत झाले. त्यांच्या मृत्यूची नोंद बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये झालेली नाही. ती

नोंद होण्याबाबत आदेश देण्याकरीता मी मा.

२९ वे न्यायालय, भोईवाडा, मंबई - ४०००१२

येथे अर्ज क्र 84/mis**11**/2023 दाखल केलेला आहे

त्याबाबत कोणाची काही हरकत असल्यार

त्यांनी १५ दिवसाच्या आत संबंधीत न्यायालयात

त्याबाबत कळवावे. नाही पेक्षा कोणाची हरकत

नसल्याची समजन मा. न्यायालय त्याबाबत

जाहीर सूचना

या जाहीर नोटीसीव्दारे सर्व लोकांना कळविण्यात

येते की माझे अशील श्री अमित लक्ष्मण हडकर ह

उमेळा पार्क सकाई प्रसन्ना को, ऑ हो, सो, ली

पत्ता-सकाई नगर, उमेळा पार्क, नायगाव (प)

जि. पालघर ४०१२०७ या संस्थेचे सभासद असून

ते सदर सोसायटीच्या बिल्डींग मधील सदनिक

क डी-१०३, चे मालक आहेत आणि सोसायटीने

दिलेल्या शेअर सर्टीफिकेट कुमांक ०४७ रुपये

५० / – च्या पाच समभागाचे ज्याचा विशिश्ट

वरीलप्रमाणे मूळ शेअर सर्टीफिकेट क्रमांक ०४७ हे

सभासदाकडन हरविले वा गहाळ झाले असन

सभासदाने पोलीस तकार क. १२६३८–२०२३

दि. ०९/०५/२०२३ रोजी केली असून

सोसायटीकडे नक्कल (डुप्लीकेट) शेअर

प्रमाणपत्राकरीता अर्ज केला असून सोसायटीने बुप्लीकेट शेअर सर्टीफिकेट देण्याचे ठरविले

. ।सून जर इतर कोणत्याही व्यक्तीचा संबंधित

शेअर सर्टीफिकेट आणि सदनिकेबाबत कोणत्याई

प्रकारचा हक्क किंवा अधिकार असल्यास त्याने

याच्या हक्कासंबंधित मूळ कागदपांसहीत ही

नुचना प्रसिध्द झााल्यापासून १४ दिवसांच्या आत

खालील पत्त्यावर लेखी कळवावे आणि तसे

केल्यास त्या व्यक्तीचा काही दावा असल्यास ते

सोडन दिला आहे असे मानण्यात येऊन संस्थ सभासदास नक्कल (डुप्लीकेट) शेअर्स सर्टीफिकेट

सही / –

कमांक २३१ ते २३५ आहे चे धारक आहेत

श्रीमती. यासमीन इमरान कुरेशी

आदेश देतील याची नोंद घ्यावी.

दिनांक ०८/०५/२०२३

राहणार : रूम नं.डब्ल्य / १९३. तळमजला

#### PUBLIC NOTICE

Smt. BHUPINDERKAUR KULDEEP SINGH JUNEJA a member of RNA Royale Park Co-operative Housing Society Ltd., Having address a Maharashtra Nagar, M. G. Road Kandivali (West) Mumbai- 400067 and holding Flat No. 1305/C Wing, 13th Floor, in the building of the society died on 13th November 2022 with makin nomination in the name o Rajindersingh Kuldeepsingh Juneja Deceased Son). t is hereby invites claims or objection from the heir or other claimants/ objector

objectors to the transfer of the sai ares and interest of the decease nember in the capital/ property of th society within a period of 21 days from e publication of this notice, with cop f such documents and other proofs upport of his/ her/ their/ claim objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares ar erest of the deceased member in the apital/ property of the society in suc manner as is provided under the bye aws of the society. The claims objections, if any, received by the societ for transfer of shares and interest of th deceased member in the capita property of the society shall be dea rithin the manner provided under th bye- laws of society. A copy of the egistered bye- laws of the society is vailable for inspection by the claimant ectors, in the office of the society/ with Secretary of the society between 01.00 P.M. to 4.00 P.M. from the date of

Rajindersingh Kuldeepsingh Juneja Date: 08/05/202

xpiry of its period.

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that I am Concerned my client Mr. Bhagwan Ghanshyam Bhavnani and Mrs. Anju Bhagwan Bhavnani both residents of Flat number 802 Antriksha Alba, Azad Nagar-2 Veera Desai Road, Andheri West Mumbai 400053 have decided to enter into an agreement to sell this flat they presently occupy in Antriksha Alba building. The property is registered in their name with the authorities and they had legally bought it from Mrs Nalini Vasudevan

on 03.01.2019. Bhavnanis is having legal authority good title and absolute nencumbered possession to dispose of the property. It is also not disputed in any court of law or legal and administrative authority in India or abroad for title, division, succession or possession. They have also not applied for loan from any financial institution or individual on the above

mentioned property. mentioned property.

If anyone individual, banks or legal person--has any objection or any claim to the contrary regarding ownership, mortgage, loan, lien, devolvement or any other legal claim on the said property may step forward right away and contact the undersigned within 15 days of publishing of this notice. No legal publishing of this notice. No lega claim or otherwise will be considered post this period. Date: 08/05/2023

Place: Mumbai For & on behalf of Mr. Bhagwan G. Bhavnani & Mrs. Anju Bhagwan Bhavnani

Rajendra M. Shukla Advocate, High Court Mumbai Office No. 3, Rajyog CHS Ltd, Opp. Post Office, Old Nagardas Road Andheri (East), Mumbai 400069 Mobile No. - 9821693513

#### शुद्धिपत्रक

दिनांक ०३.०५.२०२३ रोजी सदर वृत्तपत्रात प्रकाशि थी एन आर. पांड्ये. वकील यांच्या जाहीर सचनेत **चारको**ए गेलीस ठाणे येथील लापता नोंद क्रमांक व दिनांक वुकीने ३७४३०-२०२३, ०४.०५.२०२३ या ऐवर्ज . ३६४५७-२०२३, ०१.०५.२०२३ असे नमुद झाले आहे. म्हणून आता तक्रार नोंद क्रमांक कृपया ३७४३०–२०२३ दिनांक ०४.०५.२०२३ असे वाचावे. गैरसोयीबद्दल दिलगिरी

वकील श्री.एन.आर. पांड्ये

#### PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public a large that I i.e. **Smt. Chhaya Santosh** Parab along with Late Shri. Santosi

P. Parab (during his lifetime) were the oint holders of Flat No. **203**, 2nd floor Lotus Park Co-operative Housing Society Limited having address a Ram Mandir Road, Babhai Naka Borivali (West), Mumbai 400092. Tha Shri, Santosh P. Parab (one of the co owner) died intestate on 27/03/2018 leaving behind him, myself i.e. Mrs Chhaya Santosh Parab (Wife Widow) and Miss. Sakshi Santosl Parab (daughter) as the only lega heirs as per the Hindu Succession Act The said society has also transmitted the shares and interest of the deceased member in the capital property of the society in favour of Miss. Sakshi Santosh Parab (by virtue of nomination). And now we are in the process of selling the said flat to the prospective purchaser/s.

Any/All persons having any claim, objection in, to or upon the said flat or any part thereof by way of lease inheritance, lien, gift, license, sale. exchange, mortgage, charge etc. and or any objection for the title of the said flat or is in the possession of any such document/s, should make the same nown to the undersigned in writing a the address mentioned above specially stating therein the exact nature of such claim, if any, togethe with documentary evidence thereof, within 14 days from the date of publishing of this Notice failing which any such claim in or upon the said fla or any part thereof shall be deemed to be waived and we i.e. the abov mentioned legal heirs of the deceased person would be at liberty to complete the sale of the said flat without any

> Smt. Chhaya Santosh Parab Miss. Sakshi Santosh Paral bai Date: 08/05/2023

reference to such claim and/ of

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. झरीर **फिरोज डायव्हर** हे बॅलेरिना को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ या सोसायटीचे सदस्य आणि फ्लॅट क्र.२०६ए, क्षेत्रफळ ६२० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, अनुक्रमांक ०५६ ते ६० धारक रु.५०/-प्रत्येकीचे ५ शेअर्सचे दिनांक ०६ मार्च, १९८७ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.१२ अंतर्गत सदस्यत्व व धारक आहेत, यांनी **कारमेन तोमोई सुम्मेरस** त्यांची मुलगी या १००% शेअर्ससह वारसदार म्हणून नमुद केले आहे आणि सोसायटीने एमसीएस ॲक्स १९६० च्या तरतुदीनुसार दिनांक १५.०४.२०१८ रोजी झालेल्या त्यांच्या एम.सी. सभेवर सोसायटीचे अनुक्रमांक ५४ अंतर्गत नामांकनाची नोंद केली. सदर **श्री. झरीर फिरोज ड्रायव्हर** यांचे निधनानंतर उपविधी क्र.३४ च्या तरतुदी अंतर्गत परिशिष्ट १५ नुसार हस्तांतरणासाठी अर्ज स्विकृतीवर सोसायटीने दिनांक ९.१२.२०१८ रोजी भागप्रमाणपत्र हस्तांतरणादारे एकमेव वारसदार **कारमेन तोमोर्ड** सुम्मेरस यांच्या नावे सदस्यत्व हस्तांतर केले. म्हणून पारिवारीक व्यवस्थेनुसार कलम १५४बी-१३ च्य तरतुदीनुसार सदर **कारमेन तोमोई सुम्मेरस** या त्यांचे वडिलांचे निधनानंतर सदर फ्लॅटच्या एकमेव मालक झाल्या आहेत. सदर **कारमेन तोमोई सुम्मेरस** या एमसीएस ॲक्ट

१९६० च्या तरतुदीनुसार सदर फ्लॅटच्या मालक आहेत आणि याबाबत आवश्यक निकाल घेतलेला आहे. तथापित जर कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत वारसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपडा, मालकी हक्क. परवाना. बक्षीस. ताबा किंवा अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी त्यांचे दावे सदर सूचन प्रकाशनापास्न **१४ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्ताकडे सर्व आवश्यक दस्तावेजांसह कळवावे. अन्यथा अशा कोणत्यांही दाव्यांच्य संदर्भाशिवाय **कारमेन तोमोई सुम्मेरस** यांच्याद्वारे सदर फ्लॅटचे निवारण केले जाईल आणि दावा, काही असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि त्यांच्यावर बंधनकारक असणार नाही ठिकाण: मंबई सही/-दिनांक: 0८.0५.२0२३ श्री. एम.एम.शेट्टी विकल उच्च न्यायालय

मे. माधव असोसिएटस विकल व कायदेशीर सल्लागार ४१३, स्टॅनफोर्ड प्लाझा, लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३.

#### जाहीर सूचना

जाहीर सूचना श्री गणेश रहिवाशी संघ एस.आर.ए

**सहगृहनिर्माण संस्था (मर्या)** तालक

बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा, न.भू.मा. क्र

१६०-ए/३, १६२/१ ते ७, १६५/१ ते ६४

जकेरिया रोड, डायाभाई चाळ, शिवाजी चौक

त्रिमूर्ती टावर समोर, मालाड (प), मुंबई-

४०००६४ संस्था नोंदणी क्र.- एम.यू.एम.

एस.आर.ए./ एच./एस./जी./ टीं.सी.

११७८१/ सन २०१०, संस्था असे जाहीर करत

आहेत की, आमचे संस्थेचे विकासक **मे**.

आर.के.ई. बिल्डर्स एन्ड डेवलोपर्स द्वार

झो.पु.प्रा. योजना नियंत्रण नियमावली ३३ (१०)

अंतर्गत राबवीत आहे आमचे संस्थेचे सभास

कै. शांताबाई दत्ताराम शिंदे परिशिष्ट-२

अन्. क्र. ३२ मधे पात्र घोषित करण्यात आले

आहे. व सहकारकक्ष द्वारा सोडत पद्धती

निवासी सदनिका वाटप दि. २४/०४/२०१५

रोजी **सदनिका क्र. १००६**, दाहवा मजलावर

वाटप करण्यात आली आहे. माझी आई कै

शांताबाई दत्ताराम शिंदे यांचे दि १७/०५/२००५

रोजी निधन झाले, माझे वडील कै दत्ताराम

रामचंद्र शिंदे यांचे बरेच वर्ष पूर्वी निधन झाले

सध्या त्यांचे वारस १) श्री यशवंत दत्ताराम शिंदे

(मयत) सेपटेंबर २०२२ साली २) श्री सुधीर

दत्ताराम शिंदे (मयत) दि. ०२/०५/२००५ ३) श्री

अरविन्द दत्ताराम शिंदे (मिसिंग) (४) श्री

गजानन दताराम शिंदे (५) श्रीमती कांता) सोमण

माने अशे आहेत, मृत्यु वारसाने सदनिका १००६

हे कै. शांताबाई दत्ताराम शिंदे यांच्या एवजी सह

परिवारांनी योग्य निर्णय घेऊन वरील नमूर

निवासी सदनिका है **श्री गजानन दताराम शिंदे** 

यांचे नावे हस्तांतरण करण्या करिता, झो.प.प्रा

परिपत्रक १५२ अंतर्गत संस्थेला हे मुभा (पावर)

सहकारकक्ष द्वारा मत्य वारसाने सदनिकेचे नांव

इस्तांतरण करण्यास दिले गेले आहेत. त्य

अनुषंधाने **श्री गजानन दत्ताराम शिंदे** यांचे

लेखी अर्ज अनुसार संस्था हि जाहेर सुचन

वतपत्र द्वारा आज दि ८/०५/२०२३ रोजी प्रसिध्द

करत आहे व पुढील १४ दिवसात जर या बाबत

ची कुटलीही कोणालाही कायदेशीर तक्राग

किंवा सदनिकावर लोन, महाण, दावा इत

तक्रार असेल तर त्यांनी संस्थेला लेखी तक्रार

दाखल करावी अन्यथा १४ दिवसानंतः

कोणतीही तक्रार गृहीत न धरून **सदनिक** 

क्र. १००६ चे नांव श्री गजानन दत्ताराम शिंदे

ह्यांचे नावे संस्था भागदाखला व संस्थेची मॅटेनेंस

रशीद मधे त्यांचे संयुक्त नांव हस्तांतरण

श्री गणेश रहिवाशी संघ एस.आर.ए

सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित

सही/- अध्यक्ष/ सेक्रेटरी

करण्यात येईल

नमुना क्र. युआरसी-२ कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत

सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि

कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार) येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **फर्स्ट कॉल ॲडव्हायझरी इंडिया एलएलर्प** (एलएलपीआयएन:एएएल-०५५१) या मर्यादित दायित भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी **निबंधक, केंद्रीय** नोंदणी केंद्र (सीआरसी), गुरगांव, हरियाणा यांच्याकडे

अर्ज करण्यात आला आहे.

कंपनीचे प्रमुख उदिष्ट खालीलप्रमाणे: कार्यालय जाहिरात. लेखा. सचिवीय आणि कर आकारणी य बाबींसाठी भारतातील किंवा परदेशातील सर्व प्रकारच्या उद्योगांना किंवा संस्थांना कायदेशीर, तांत्रिक, व्यवस्थापन आणि इतर प्रकारच्या कुशल सेवा प्रदान करण्याचा व्यवसार ng ठेवणे आणि सङ्घागार म्हणून काम करणे आणि सर प्रकारच्या प्रदान करणे. वित्तीय संद्वागार सेवा. व्यवस्थापन सह्रागार सेवा, व्यवसाय सह्रागार सेवा, वित्तीय व्यवस्थापन सेवा आणि भांडवली आणि कायदेशीर बाबींसह सर्व क्षेत्रांमध्य सल्ला, लेखा आणि सल्ला प्रदान करणे आणि भरती, नियुक्ती, कर्मचारी नियुक्ती यामधील सल्लागार किंवा सल्लागारांच यवसाय सुरू ठेवण्यासाठी सेवांचा समावेश आहे. आयोजन ..... मुपदेशन, प्रशिक्षण, प्रशिक्षण, अभियंत्यांची नोकरी, आर्थिक, लेखा, प्रशासकीय, तांत्रिक कर्मचारी, माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अभियंते, बॅक ऑफिस, प्रशासकीय आणि कॉल सेंटर कर्मचार आणि इतर मनुष्यबळ, कराराच्या आधारावर किंवा अन्यथा आणि/किंवा अशा प्रकारचे कर्मचारी भारतातील आणि गरदेशातील ग्राहकांना कराराच्या आधारावर आणि इत संबंधित व्यवसायांना त्यांच्याशी संबंधित इतर कोणत्याह

प्रकारे प्रदान करणे. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑप सोसिएशनचे प्रती कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय **युनिट** क ६६ तळमजला उद्योग भवन को – ऑप स्रो लि ोनावाला रोड, ॲक्सिस बँके समोर, गोरेगाव (पुर्व) **मुंबई शहर, महाराष्ट्र**—४०००६३ येथे निरीक्षणासाठी उपल

४. येथे सूचना देण्यात येत आहे की, सदर अर्जास कोणाही स्वरुपात निबंधक, केंटीय नोंटणी केंट (मीआरमी) भारतीय सहकार प्रकरणे संस्था (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५. आयएमटी मनेसार, जिल्हा गरगांव (हरियाणा) १२२०५० यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ **दिवसांत** पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय- यनिट क. ६६. तळमजला. उद्योग भवन को ऑप.सो.लि.. सोनावाला रोड. ॲक्सिस बँके समोर गोरेगाव (पुर्व), मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००६३ येथे पाठवावे.

आज दिनांकीत ८ मे, २०२३

च्या वतीने व करिता फर्स्ट कॉल ॲडव्हायझरी इंडिया एलएलपी

सही/-सही/

अभिजीत घार देवांग मास्टर पदसिद्ध भागीदार पदसिद्ध भागीदा डीपीआयएन:००४८०६०८ डीपीआयएन:०१९९३४५८

दि: ०८/०५/२०२३ This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer

सोसायटीचे वकील

#### document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated March 20, 2023 (the "Letter of Offer" or "LOF") filed with stock exchange namely the BSE Limited ("BSE"), and the Securities and Exchange Board of India ("SEBI") **MKVENTURES CAPITAL LIMITED**

#### (Formerly known as IKAB Securities and Investment Limited)

MKVentures Capital Limited ("Company" or "Issuer") was originally incorporated as "Kankani Textile Industries Limited" at Bombay on January 17, 1991 as a public limited company, under the Companies Act, 1956 and a Certificate of Incorporation was issued by the Registrar of Companies, Maharashtra at Bombay. Thereafter our Company obtained a Certificate of Commencement of Business on February 27, 1991. The name of our Company was changed to Hindustan Sanforisers Limited on November 19, 1993 and thereafter to Ikab Securities and Investment Limited on June 18, 1998. The name of our Company has been changed to its current name vide fresh Certificate of Incorporation dated November 03, 2022. Our Registered Office has been shifted from 5, Raja Bahadur Compound 2<sup>nd</sup> Floor, 43 Tamarind Lane, Fort, Mumbai – 400 023, Maharashtra to the current address on April 01, 2022 We are registered with RBI as a NBFC bearing Registration Number CoR No.13.00690. For details of changes in the name and registered office of our Company, refer chapter titled "General Information" on page 43 of the Letter of Offer.

Registered Office: 11th Floor, Express Towers, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra. Tel: +91 022 6267 3701 Fax: N.A. Contact Person: Mr. Sanket Rathi, Company Secretary and Compliance Officer

E-mail: info@mkventurescapital.com; Website: www.mkventurescapital.com

Corporate Identification Number: L17100MH1991PLC059848 **OUR PROMOTER: MADHUSUDAN MURLIDHAR KELA** 

ISSUE OF 4.27.050 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH OF OUR COMPANY (THE "RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹ 936 PER RIGHTS EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ 3997.188 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELÌGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF ONE (1) RIGHTS EQUITY SHARE FOR EVERY EIGHT (8) FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON TUESDAY, APRIL 04, 2023 ("RECORD DATE") (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 174 OF THE LETTER OF OFFER.

\*Assuming full subscription with respect to Rights Equity Shares

#### **BASIS OF ALLOTMENT**

The Board of Directors of our Company thanks all Investors for their response to the Issue, which opened for subscription on Monday, April 17, 2023 and closed on Tuesday, April 25, 2023 and the last date for On Market Renunciation of Rights Entitlements was Thursday, April 20, 2023. Out of the total 639 Applications for 899,327 Rights Equity Shares 70 Applications for 3,594 Rights Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 549 for 881,066 Rights Equity Shares, which was 206.31% of the total issue size. In accordance with the Letter of Offer and the Basis of Allotment finalized on April 28, 2023 in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange, the Registrar to the Issue and the Board of Directors of the Company on May 2. 2023 has approved the allotment of 427 050 Rights Equity S ares to the successful Applicants. In the Issue, Nil Rights Equity Shares have been kent in abeyance, All valid Appl ications after technical rejections hav been considered for Allotment.

The break-up of valid Applications received through ASBA (after technical rejection) is given below

Category	Applications Received		Equity Shares Applied for			Equity Shares allotted		
oalegory	Number	%	Number	Value (Rs.)	%	Number	Value (Rs.)	%
Non Renouncees	586	94.67%	874686	818706096.00	98.87%	420143	393253848.00	98.38%
Renouncees	33	5.33%	9974	9335664.00	1.13%	6907	6464952.00	1.62%
Total	619	100.00%	884660	828041760.00	100.00%	427050	399718800.00	100.00%

#### **Basis of Allotment**

No

Re

To

Category	No. of valid CAFs (including ASBA applications) received	No. of Equity Shares accepted and allotted against Entitlement (A)	No. of Equity Shares accepted and allotted against Additional applied (B)	Total Equity Shares accepted and allotted (A+B)
	Number	Number	Number	Number
on Renouncees	517	19208	400935	420143
enouncees	33	6907	0	6907
otal	550	26115	400935	427050

Information for Allotment/refund/rejected cases: The dispatch of Allotment Advice cum Refund Intimation to the investors, as applicable, will be completed on May 08, 2023. The instructions for unblocking of funds in case of ASBA Applications were issued to SCSBs on April 28, 2023. The listing application was filed with BSE on May 04, 2023. The credit of Rights Equity Shares to the respective demat accounts of the allottees in respect of Allotment in dematerialized form has been completed on May 05, 2023. For further details, see "Terms of the Issue - Credit of Rights Entitlements in demat accounts of Eligible Equity Shareholders" on page 196 of the Letter of Offer. The trading in the Rights Equity Shares issued in the Rights Issue shall commence on BSE upon receipt of trading permission. The trading is expected to commence on or about May 09 2023. Further, in accordance with SEBI circular bearing reference - SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13 dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlements has been sent to NSDL & CDSL on May 05, 2023.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN THE DEMATERIALISATION FORM. DISCLAIMER CLAUSE OF SEBI: It is to be distinctly understood that the submission of the Letter of Offer to SEBI should not in any way deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by SEBI. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text as provided in "Other Regulatory and Statutory Disclosures - Disclaimer Clause of SEBI" on page 168 of the Letter of Offer.

DISCLAIMER CLAUSE OF BSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the Disclaimer clause of BSE as provided in "Other Regulatory and Statutory Disclosures" Disclaimer Clause of BSE" on page 169 of the Letter of Offer.

## Lead Manager to the Issue Choice

Choice Capital Advisors Private Limited Sunil Patodia Tower, J.B. Nagar Andheri (East), Mumbai, 400 099 Contact Details: +91 22 6707 9999

(Extension 451) **Email Address:** vivek.singhi@choiceindia.com Website: www.choiceindia.com Contact Person: Vivek Singhi **SEBI Registration Number:** INM000011872

## **LINK** Intime

Registrar to the Issue

Link Intime India Private Ltd. C 101, 1st Floors, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Maharashtra, India Tel: +91 22 810811 4949, Fax: +91 22 49186060 Email: mkventures.rights@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in Contact Person: Mr Sumeet Deshpande SEBI Registration Number: INR000004058

the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the United States.

#### **Company Secretary and Compliance Officer** Sanket Rathi, Company Secretary and Compliance Officer MKVENTURES CAPITAL LIMITED (Formerly known as IKAB Securities and Investment Limited)

11th Floor, Express Towers, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra; Tel: +91 22 6267 3701; Email: info@mkventurescapital.com

Investor may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue or post-Issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving complete details such as name, address of the Applicant, number of Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the Application Form, or the plain paper application, as the case may be, was submitted by the ASBA Investors. For details on the ASBA process see "Terms of the Issue" on page 174 of the Letter of Offer.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS

For MKVENTURES CAPITAL LIMITED On behalf of Board of Directors SANKET RATHI

Company Secretary and Compliance Officer Our Company has filed a Letter of Offer with the Securities and Exchange Board of India and Stock Exchange. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of the Stock Exchange where the Equity Shares are listed i.e. BSE at www.bseindia.com and the website of the Lead Manager at www.choiceindia.com. Investors should note that

investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 25 of the Letter of Offer.

दिनांक: 0८.0५.२0२३

#### देतील याची नोंद घ्यावी अंड. संदीप कृष्णाजी चौडणकर

२२, के.टी नगर फेज १ को. ऑप. हो. सो. ली साईनगर, भजनलाल डेअरी जवळ, वसई (प), जि पालघर-४०१२०२ दिनांक: ०८/०५/२०२३ वसई

#### जाहीर सूचना

आमच्या अशिलांना विक्रेता श्री. नविन हरकचंद गडा यांच्याकडून ट्रान्सकॉन आयकॉनिका प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अनुमतीने खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेले युनिट (यापुढे सदर युनिट म्हणून संदर्भ) खरेदी व प्राप्त करण्याची इच्छा आहे.

सदर युनिट ट्रान्सकॉन आयकॉनिका प्रायव्हेट लिमिटेड यांच्याद्वारे दिनांक ३१.१२.२०२० रोजीचे विक्री करारनामानुसार श्री. नविन हरकचंद गडा यांना देण्यात आले होते आणि विक्रेत्यांनी प्रस्तुत केले आहे की, आमचे अशिलाच्या नावे सदर युनिट विक्री व हस्तांतर करण्याचा त्यांना अधिकार आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर युनिटबाबत वारसाहक, विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, परवाना, न्यास, मालकी हक्क, परिरक्षा, कायदेशीर हक्क, ताबा, कर्ज, जप्ती, तारण, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा मागणी किंवा आक्षेप असल्यास किंवा विक्रेत्यामार्फत अन्य कोणताही अधिकाराचा दावा असल्यास त्यांनी सर्व दस्तावेजांच्या प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सचन प्रकाशनापासून १४ दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा, मागणी किंवा आक्षेप अस्तित्वात नाही आणि असल्यास ते त्याग केले आहेत आणि आमचे अशील सदर व्यवहार पुर्ण करण्याची प्रक्रिया करतील.

युनिट जागा क्र.एस-२५०, क्षेत्रफळ २४७.३६ चौ.फु. (रेरा कार्पेट क्षेत्र), २रा मजला, ट्रान्सकॉन रामदेव प्लाझा (सदर युनिट) म्हणून ज्ञात इमारत, जमीन अंतिम प्लॉट क्र.९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, १०३ व १०६ (भाग), १ला टीपी रोड, गाव विलेपार्ले, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर, नगर आरेखन योजना क्र.६, साताक्रझ (पश्चिम), अंधेरी नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई उपनगर येथील जिमनीचे काही भाग व खंड यावर असलेली

अनुसुची

आज दिनांकीत ८ मे, २०२३

जागा

मे. दिवेकर भागवत ॲण्ड कं.करिता वकील व सॉलिसिटर्स सही/

पत्ताः सी-१०२, ठोसर हाऊस, हनुमान क्रॉस रोड क्र.१, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७. office@divekarbhagwat.com

#### गोरेगाव, दिंडोशी येथील मुंबई शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दिवाणी दावा क्र.४३८/२०२२

तक्रार सादर: २२/0८/२०२२

तकार दाखल: २९/०८/२०२२ दिवाणी प्रक्रियेचा सांकेतांक १९०८, उच्च न्यायालय कायदा २०१५ चे व्यावसायिक न्यायालय व्यावसायिक विभाग व व्यावसायिक अपिलीय विभाग यांचे कलम ६ अन्वये व्यावसायिक

विवादाबाबत दावा प्रकरणात तजविजीकरिता समन्स. बँक ऑफ इंडिया, बँक सहकारी संस्था, बँकिंग कंपनी (उपक्रमाचे प्राप्ती व हस्तांतरण) कायदा १९७० चे कायदा ५ अंतर्गत स्थापन, **मुख्य कार्यालय**: स्टार ) हाऊस, सी-५, जी ब्लॉक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१ ) आणि त्यांचे शाखा कार्यालयापैकी एक विलेपार्ले (प.) शाखा: ३७७, स्मित किरण इमारत, एस.व्ही. रोड, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. फिर्यादींचे स्थापित ) मुखत्यार श्री. भानु कुमार देव, मुख्य व्यवस्थापक. )...फिर्यादी

विरूद्ध **श्री. समीर अब्बास शेख,** प्रौढ, भारतीय नागरिक, **पत्ता:** २री इम्पेरियल इमारत, २५८, मौलाना आझाद रोड, २रा मजला, खोली क्र.१०, दोन टाकी, मुंबई सेन्ट्रल, मुंबई-४००००८.

नोंद असावी की. खालील सहाय्यतेकरिता वरनामित फिर्यांदीद्वारे 0७.०७.२०२३ रोजी स.११.००वा **न्यायालय कक्ष क्र.२** मध्ये न्यायाधिश **एच.एच.जे. श्रीमती व्ही.डी. इंगळे** यांच्या अखत्यारीत प्तदर न्यायालय चालविले जाईल.

फिर्यादींनी विनंती केली आहे की:

अ. असे की, प्रतिवादींनी संयुक्तपणे व वेगवेगळेपणे सदर दावा दाखल केल्याच्या तारखेपासून संपुर्ण रक्कम आणि/किंवा मुक्ततेपर्यंत याचिकेचे प्रकरण ''जे'' मध्ये फिर्यादींचे दावा तपशीलानसार देय रक्कम रु.२.५८.२१३.०९ (रुपये दोन लाख अञ्चावन्न हजार दोनशे तेरा आणि पैसे नऊ फक्त) तसेच वैयक्तिक कर्ज खाते क्र.००५८६०११०००००४२ आणि १३.८०% प्रतिवर्ष दराने रक्कम फिर्यादींकडे जमा करावी.

ा. प्रकरणाच्या स्थितीनुसार व स्वरूपानुसार अन्य इतर व पुढील सहाय्य मान्य करावे.

आज दिनांक २६ एप्रिल, २०२३ अनंत बी. शिंदे ॲण्ड कं.

अप्पर निबंधक शहर दिवाणी न्यायालय, मुंबई

३११, वर्मा चेंबर, ३रा मजला, ११, होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१.

फिर्यादींचे वकील

१. श्री. समीर अब्बास शेख

#### गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड

सीआयएन:एल१५१००एमएच१९८१पीएलसी०२४९८८ मुंबई-४०००६०. दूरध्वनी:०२२-२८०३९४०५, ईमेल:investors@galaxycloudkitchens.in वेबसाइट:www.galaxycloudkitchens.in

बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युत २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२३ रोजी संप्रलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे भवापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे. मान्यता देणे व नोंदपरावर घेणे याकरिता **शनिवार. १३ मे**. २०२३ **रोजी** 

. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या <u>www.galaxycloudkitchens.in</u> वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडेच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेडकरित सही/ कंपनी सचिव

दिनांकः ०६ मे, २०२३

जाहिर अधिसूचना (इनसॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पीरेट पर्सन्स) २०१६ चे नियम ६ अन्वये फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्सलिमिटेडच्या धनकोंचे लक्ष वेधण्याकरित

कॉर्पोरेट ऋणकोचे नाव फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स लिमिटेड कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख ३० मे, २०१२ ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको कंपनी कायदा १९५६ अंतर्गत कंपनी निबंधक, मुंबई स्थापना/नोंदणीकरण झाले आहे कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक एल५२१००एमएच२०१२पीएलसी२३१६५४ /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक कॉर्पोरेट ऋणकोचे नॉदणीकृत कार्यालय व नॉद.कार्या.: १ला मजला, फ्युचर ग्रुप ऑफिस, सोबो इंण्ड फॅक्टर्र प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता पंडित मदन मोहन मालविया मार्ग, ताडदेव, मुंबई-४०००३४. कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी ०४ मे, २०२३ (आयआरपी आदेश प्राप्त ०४ मे, २०२३) प्रारंभ तारीख दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची ऑक्टोबर, २०२३ (अपतदारी ठराव प्रक्रिया प्रारंभ तारखेपास अंदाजित तारीख १८० दिवस) अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत नाव: रवी सेठीया अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्रमांक २०१८-२०१९/१२०५२ मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम केपीएमजी रिस्ट्रक्चरींग सर्विसेस एलएलपी, पत्ताः ८वा मजला, इमारत क्र.१०, डीएलएफ सायबर सिटी, ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल फेझ २, गुरगाव, हरियाणा-१२२००२. नोंद क्र.:आयबीबीआय आयपीए-००१/आयपी-पी०१३०५/२०१८-२०१९/१२०५२

**नोंद.क्र.:**आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१३०५/ ई-मेल: ravisethia@kpmg.com १० अंतरिम ठराव प्राधिकाऱ्यासह पत्रव्यव केपीएमजी रिस्ट्रक्चरींग सर्विसेस एलएलर्प पत्ता: ८वा मजला, इमारत क्र.१०, डीएलएफ सायबर सिटी, करिता वापरावयाचे पत्ता व ई-मेल फेझ २, गुरगाव, हरियाणा-१२२००२. नोंद क्र.:आयबीबीआय/ आयपीए-००१/अयपी-पी०१३०५/२०१८-२०१९/१२०५२ ई-मेल: cirpflfl@gmail.com ११ दावा सादर करण्याची अंतिम तारीख १८ मे, २०२३ (अपतदारी ठराव प्रक्रिया/अंतरिम ठराव प्राधिका नेयुक्ती तारखेपासून १४ दिवस) अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम लागू नाही २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी लाग् नाही म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे

ब) अधिकृत प्रतिनिधींचे व) लागू नाही तपशिल उपलब्ध असल्याचे पत्ता येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ०४ मे, २०२३ रोजी प्युचर लाईफस्टाईल फॅशन्स लिमिटेड यांच्या कॉर्पोरे गळखोरी ठराव प्रक्रिया प्रारंभ करण्याचे आदेश राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठ यांनी दिला आ (आयआरपीद्वारे आदेश प्राप्त दिनांक ०४ मे, २०२३).

नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)

अ) आवश्यक नमना व

**फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स लिमिटेड** यांच्या धनकोंना येथे कळविण्यात येत आहे की, बाब क्र.१० मध्ये नमूद पत्त्या . तरीम ठराव अधिकाऱ्याकडे १८ मे, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्याचे पुरावे सादर करावे. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यवालक भागधारकांना तसेच व कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. दाव्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

फ्युचर लाईफस्टाईल फॅशन्स लिमिटेडच्या प्रकरण नोंद.क्र.:आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१३०५/२०१८-२०१९/१२०५

Place: Mumbai Date: May 06, 2023 Disclaimer:

OF THE COMPANY.

अंतरिम ठराव प्राधिका

(रवी सेठीया This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under

अ) वेबर्लिक https://www.ibbi.gov.in/home/download

25104 01-2510500, 2698701-2698800

4461291–4461390, शेयरों की संख्या – 100

100, 100, 100, 100, 100, 100, 100, 100

100,एफवी. 10 / - रु.

दिनांकः **06 म**ई. 2023

कोई भी व्यक्ति जिसका उक्त शेयरों के संबंध मे दावा है, उसे दस्तावेजी प्रमाण के साथ इस तरह के दावे को आयशर मोटर्स लिमिटेड वं पंजीकृत कार्यालय, तीसरी मंजिल–सेलेक्ट सिटी वॉक, ए –3 डिस्ट्रिक्ट सेंटर साकेत, नई दिल्ली – भारत / या इसके आरटीए लिंक इनटाइम सी 101. 247 पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोली (पश्चिम), मुंबई-400083 में इस तिथि से 15 दिनों के भीतर दर्ज करना चाहिए, अन्यथा आयशर मोटर्स लिमिटेड डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करने के लिए आगे बढेगा। स्थानः दिल्ली शेयरधारक का नाम

एलआरएसडी सिक्युरिटीज प्राईवेट लिमिटेड 208 एवं 210, जैन भवन, 18/12, डब्ल्यूईए, करोल बाग, नई दिल्ली-110005 CIN: U65923DL2015PTC275014 ई-मेल: lrsd201@gmail.com

सार्वजनिक सूचना

सचिन बंसल

भारतीय रिजर्व बैंक द्वारा 9 जुलाई, 2015 को जारी अधिसचना सं. डीएनबीआर (पीडी) 029/सीजीएम (सीडीएस)-2015 के अनपालन में। एतदद्वारा सचित किया जाता है कि एलआरएसडी सिक्यरिटीज प्राईवेट लिमिटेड, कम्पनी अधिनियम, 2013 के अंतर्गत निगमित कम्पनी तथा जो प्रमाणपत्र संख्या (आरबीआई पंजीकरण सं.-एन-14.03329) के माध्यम से नान डिपॉजिट टैकिंग नान-बैंकिंग वित्तीय कम्पनी के रूप में भारतीय रिजर्व बैंक में पंजीकृत है जिसका पंजीकृत कार्यालय 208 एवं 210, जैन भवन, 18/12, डब्ल्यूईए, करोल बाग, नई दिल्ली-110005 में है, श्री रामा चन्द्रण नैयर (DIN-00223924) की कम्पनी के निदेशक के रूप में नियुक्त करने के लिये इच्छुक है। उक्त सूचना आरबीआई सर्क्युलर डीएनबीआर, (पीडी) सीसी, नं. 065/03.10.001/2015-16 तिथि 09 जुलाई, 2015 तथा अन्य संबंधित विनियमनों के अनुपालन में जारी की जा रही है। कम्पनी ने पत्रांक पी.वी. (एनबीएफसी) एन.डी.एस. 101/सीएमएस-V/05.12.073/2023-24 तिथि 2 मई, 2023 के माध्यम से भा.रि.बैं., दिल्ली से प्रबंधन के परिवर्तन के लिये पूर्व स्वीकृति प्राप्त कर ली है इस संदर्भ में कोई भी स्पष्टीकरण/आपत्ति गैर-बैंकिंग पर्यवेक्षण विभाग, भारतीय रिजर्व बैंक, 6, संसद मार्ग, दिल्ली-110001 को उसमें अपने हित की प्रकृति तथा आपत्ति के कारणों का उल्लेख करते हुए इस सूचना के प्रकाशन की तिथि से 30 दिनों के भीतर संबोधित की जा सकती है।

कृत्ते, एलआरएसडी सिक्युरिटीज प्राईवेट लिमिटेड ललित दुआ निदेशक तिथि: 05 मई, 2023 DIN: 00161748

'कांग्रेस के घोषणापत्र में बजरंग दल पर

प्रतिबंध लगाने की बात नहीं कही गई'

भोपाल, ७ मई (भाषा)।

मध्यप्रदेश कांग्रेस अध्यक्ष कमलनाथ ने रविवार को दावा किया कि कर्नाटक विधानसभा चुनाव के लिए जारी कांग्रेस के घोषणापत्र में बजरंग दल पर प्रतिबंध लगाने की बात नहीं कही गई है। कांग्रेस ने 10 मई को होने वाले कर्नाटक विधानसभा चुनाव के लिए मंगलवार को जारी चुनावी घोषणापत्र में कहा था कि वह जाति और धर्म के आधार पर समुदायों के बीच 'नफरत फैलाने' वाले बजरंग दल और पापुलर फ्रांट आफ इंडिया (पीएफआइ) जैसे संगठनों के खिलाफ 'कड़ी और निर्णायक कार्रवाई' करने के लिये प्रतिबद्ध है।

इसमें कहा गया है कि कार्रवाई में ऐसे संगठनों के खिलाफ 'प्रतिबंध' भी शामिल होगा। इस घोषणा पत्र पर कांग्रेस को भाजपा और दक्षिणपंथी संगठनों की ओर से आलोचना का सामना करना पड़ रहा है।

> मेसर्स एल्विन फर्नीचर प्राइवेट लिमिटेड (अंडर लिक्विडेशन, आईबीसी, २०१६) **परिसमापक का रजि. पता:** ई-२०५, ग्रेटर कैलाश पार्ट-॥, गई दिल्ली- ११००४८ प्रवाचार का पता: 904. जीएफ. सेक्टर- ७सी. फरीटाबाद-१२१००६ संपर्क: 91 - 9319703648, 0129 - 4881648,

> > ईमेल: liquidationallwyn2020@gmail.com ई-नीलामी बिक्री सूचना

तदद्वारा दिवाला तथा दिवालिया संहिता २०१६ और उसके अंतर्गत विनियमन के तहत आम जनता को सूचित किया जाता है, कि वेबसाइट http://www.eauctions.co.in के मध्यम से सेवा प्रदाता मेसर्स लिंकस्टार इंफोसिस प्राइवेट लिमिटेड के माध्यम से नीचे दी गई तालिका में बताई गई संपत्ति,

ई-नीलामी द्वारा सौंपी जाएगी।

नीलामी की तिथि और समय मगलवार, ३०.०५.२०२३ लॉट नंबर १ सुबह ११:०० बजे से दोपहर ०१:०० बजे तक लॉट नंबर २ दोपहर ०३:०० बजे से शाम ०५:०० बजे तक

(प्रत्येक ५ मिनट के असीमित विस्तार के साथ) **इएमडी जमा करने की अंतिम तिथि** मंगलवार दिनांक २३.०५.२०२३ को सार्य ०५:०० बजे से पूर्व

गुरुवार, 25.05.2023 बोलीदाताओं को लॉग इन केडेंशियल जारी करना

निरीक्षण के लिए दिनांक और 08.05.2023 से 20.05.2023 तक दीपहर २.३० बजे से शाम ५.३० बजे तक), निरीक्षण के लिए संपर्क नंबर मो. नंबर: 9319703648, 0129-4881648

विवरण बोली वृद्धिशील आरक्षित मुल्य ईएमडी (10%) ਨ. मुल्य ह. प्लांट और मशीनरी एमएस शीट 25,65,000 2,56,500 स्टील की अलमारी 4,05,000 संपूर्ण और अर्द्ध संपूर्ण

न्ररीदाबाद, स्नाता संख्या: 09361132001586 और IFSC कोड PUNB0093610 के खाते में दिनांक २३.०५.२०२३ को शाम ५.०० बजे या उससे पहले एनईएफटी/आरटीजीएस/डिमांड डाफ्ट के माध्यम से ईएमडी का भुगतान करना होगा। ई-नीलामी के विस्तृत नियमों और शर्तों के लिए http://www.eauctions.co.in पर उपलब्ध संपत्तियों की सूची सहित निविदा दस्तावेज देखें। नीलामी के संबंध में किसी भी प्रश्न के लिए, admin@eauctions.co.in पर या परिसमापक श्री दीक्षित प्रजापति (मो: ७८७४१३८२३७) से संपर्क करें।

ई-नीलामी **"जहाँ है जैसी है", "जैसी है जो है"** और **बिगा किसी आश्रय के आधार पर** आयोजित की

सनील कमार अग्रवाल

स्थान : फरीदाबाद

देनांक: 06.05.2023 आईबीबीआई पंजी. सं.: IBBI/IPA-002/IP-N00081/2017-2018/10222

# केंद्रीय मंत्रियों ने मेरी सरकार गिराने का 'षडयंत्र' किया: गहलोत

राजस्थान के मुख्यमंत्री अशोक गहलोत ने रविवार को दावा किया कि पूर्व मुख्यमंत्री वसुंधरा राजे और भारतीय जनता पार्टी (भाजपा) के दो अन्य नेताओं ने कांग्रेस विधायकों द्वारा वर्ष 2020 में किए गए बगावत के दौरान उनकी सरकार बचाने में

उन्होंने कांग्रेस के बागी विधायकों पर भी निशाना साधा और कहा कि उन्हें भाजपा से लिए गए पैसे वापस करने चाहिए ताकि वे बिना किसी दबाव के अपना काम कर सकें। गहलोत के तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट और 18 अन्य कांग्रेस विधायकों ने जुलाई 2020 में उनके नेतृत्व के खिलाफ बगावत कर दी थी। पार्टी आलाकमान के हस्तक्षेप के बाद महीने भर का संकट समाप्त हो गया था।



विधायक शोभरानी कुशवाह के समर्थन के कारण उनकी सरकार बच सकी।

राज्य कांग्रेस अध्यक्ष के पद से हटा दिया

करते हुए गहलोत ने यह भी कहा कि पूर्व मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विधानसभा के पूर्व अध्यक्ष एवं भाजपा विधायक कैलाश मेघवाल तथा एक अन्य भाजपा विधायक शोभरानी कशवाह के समर्थन के कारण

उन्होंने दावा किया कि जो संकट आया

कार्यालय उप महाप्रबन्धक (सिविल), निर्माण खण्ड-प्रथ**म** उ०प्र० राज्य औद्योगिक विकास प्राधिकरण गाजियाबाद। website: https://onlineupsidc.com अल्पकालीन ई-निविदा सूचना

प्रधान, गजेंद्र शेखावत इन सबने मिलकर

षडयंत्र किया, पैसे बांट दिए राजस्थान के

अंदर भी पैसे वापस ले नहीं ले रहे हैं वो

लोग मुझे चिंता लगी हुई है, पैसा क्यों नहीं

ले रहे हैं वो वापस क्यों नहीं मांग रहे है

दिया हमारे विधायकों को जिससे पैसा

लिया है मानलो 10 करोड लिया है. 20

करोड़ लिया है जो भी लिया है और आपने

कुछ खर्च कर दिया हो, वो खर्च किया हुआ

हिस्सा मैं दे दुंगा। कांग्रेस ( अखिल भारतीय

को पुरा पैसा वापस लौटाने को कहा।

उन्होंने कहा कि मैंने विधायकों को कहा है.

तुमने गलती कर दी कोई बात नहीं, भूलो

माफ करो। तुमने खर्च कर दिया करोड़, दो

करोड़ बता दीजिये मुझे वो मै खाना

गहलोत ने विधायकों से अमित शाह

कांग्रेस कमेटी) से दिलवा दुंगा।

उन्होंने कहा कि मैंने यहां तक कह

इनसे (विधायकों से) पैसा।

तदद्वारा सुचित किया जाता है कि प्राधिकरण के विभिन्न जनपदों में रिथत औद्योगिक क्षेत्रों में सिविल कार्यों, विकास एवं अनुरक्षण रख-रखाय के कार्यों हेतु सरकारी/सार्वजनिक उपक्रमों/निगमों, प्राधिकरणों / परिषदों / नगर निकायों में पंजीकृत फर्मों / टेकेदारों से अल्पकालीन / पूर्ण कालीन —निविदायें आमंत्रित की जाती हैं।

Renovation of CFC Building at I.A. दिनांक 17.05.2023 को 100 बजे या इसके परवात & Above Begrajpur Disttt, Muzaffamagar, दिनांक 17.05.2023 को Class-C Providing & Fixing Signage Board & Road Safety Devices at I.A. Pilakhni, Saharanpur.

नोट : 1. निविदा दाता अपनी निविदाओं में समस्त कर एवं जीoएसoटीo सहित दरें अंकित करें अलग से कोई कर देय नहीं होगा। 2. निविदा सम्बन्धी विस्तृत जानकारी वेबसाइट https://onlineupsidc.com पर स्थापित लिंक यूपीएलंसी की website:

http://etender.up.nic.in पर देखी जा सकती है। उप महाप्रबन्धक (सिविल), निर्माण खण्ड-प्रथम, उ०प्र०रा०औ०वि०प्रा०, गाजियाबाद

स्नेह बंसल

शेयरधारक का नाम

पंजाब नैशनल बैंक punjab national bank

दिनांकः 06 मई, 2023

स्थानः दिल्ली

शेयर विभाग, बोर्ड और समन्वय प्रभाग प्लाट संख्या 4, द्वारका, सेक्टर - 10, नई दिल्ली-110075 ई-मेल आईडी : hosd@pnb.co.in, फोन # 011-28044857 सार्वजनिक सूचना

उन्होंने कहा,

एतद्दवारा सुचित किया जाता है कि नीचे उल्लिखित बैंक का शेयर प्रमाण पत्र खोने/ गुम /बोरी होने के रूप में रिपोर्ट किया गया है और इसके पंजीकृत धारकों / दायेदारों ने इप्लिकेट शेयर प्रमाण पत्र जारी करने के लिए अनुरोध किया है:

शेयरधारक(को) का नाम	फोलियो संख्या	प्रमाण प्रत्र संख्या	शेयरों की विशिष्ट संख्या	1/4/20///
राज कुमार शर्मा उषा शर्मा (संयुक्त धारक-1)			6737857740- 6737857854	

किसी व्यक्ति द्वारा उक्त शेयरों के संबंध में कोई दावा/उपरोक्त उल्लिखित शेयरधारकों/दावेदारों के पक्ष में डुप्लिकेट प्रमाण पत्र जारी करने के संबंध में किसी भी आपत्ति के मामले में उसे/उन्हें इस सूचना के प्रकाशन तिथि के 15 दिन के भीतर अपने दावे या आपत्ति दर्ज करनी चाहिए। यदि इस सचना के प्रकाशन की तिथि से 15 दिनों के भीतर, उक्त प्रमाण पत्र के संबंध में बैंक द्वारा कोई दावा प्राप्त नहीं किया जाता है ते डुप्लिकेट शेयर प्रमाण पत्र∕ पुष्टिकरण पत्र जारी किए जाएंगे । सामान्य जन को उपर्युत्त प्रमाण पत्र के साथ किसी भी तरह के लेन-देन से सावधान किया जाता है।

कृते पंजाब नैशनल बँक दिनांक: 06.05.2023 (एकता पसरीचा) स्थान : नई दिल्ली कंपनी सचिव

#### W PIGM FIEM INDUSTRIES LIMITED Regd. Office: D-5, Mansarover Garden, New Delhi-110015 LIGHT UP THE WORLD Tel.: 011-25101002/03/04/05, E-mail: investor@fiemindustries.com

Website: http://www.fiemindustries.com, CIN: L36999DL1989PLC034928

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS (For transfer of equity shares to the Investor Education and Protection Fund Authority)

This Notice is published pursuant to the provisions of the Rule 6(3)(a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (the Rules) read with Section 124(6) of the Companies Act, 2013 (the Act).

Pursuant to Section 124(6) of the Act read with Rule 6 of the Rules, all shares in respect of which dividends have remained unpaid or unclaimed for a period of seven consecutive years as provided under Section 124(5) of the Act, are required to be transferred by the Company to IEPF

A list of such shareholders who have not claimed their dividends for the last seven consecutive years i.e. from financial year 2015-16 (Final) to 2021-22 and whose shares are therefore liable for transfer to IEPF Authority has been posted on the website of the company at www.fiemindustries.com, along with their respective folio numbers/ DP ID. Client ID details. Shareholders are requested to refer the website to verify the details of un-encashed dividends and shares liable to be transferred to the IEPF Authority.

In this regard, the Company has sent individual advance Notices to the all concerned shareholders through courier/ speed post/ registered post at their last known addresses available with the Company/DP. Further, the Company has also sent Notices through email to those concerned shareholders, whose email addresses are available with DP/ RTA. The Company will also dispatch 2 more Notices to the registered address of

The Shareholders, whose equity shares are liable to be transferred to the

transferred in favour of the IEPF Authority. The original share automatically cancelled and deemed non-negotiable.

In case of Equity Shares held in Demat form: The concerned depository will give effect to the transfer of the equity shares liable to be transferred in favour of the IEPF Authority by way of corporate

Company on its website shall deemed to be adequate Notice by the Company for the purpose of transfer of physical shares (by way of following the procedure for transmission of equity shares) to the IEPF Authority pursuant to the Rules.

for unpaid dividend along with necessary documents from the respective shareholders on or before August 12, 2023, the Company shall with a view to comply with the requirements of the Rules, transfer the shares to the IEPF Authority by the due date as per the procedure stipulated in the Rules without any further notice to the Shareholders.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amounts and shares transferred to the IEPF Authority pursuant to the Rules. Please also note that all subsequent corporate benefits accruing on such shares, shall also be credited in favour of the IEPF Authority. The concerned shareholders may note that upon such transfer, they can claim their said shares along with dividend(s) by making an application in Form IEPF-5 to the IEPF Authority as prescribed under the Rules and the same is available at the

For any clarification in this regard, the Shareholders may write to the Company at email and address given above or Registrar & Share Transfer agent viz., Link Intime India Pvt. Ltd., Noble Heights, 1st Floor, Plot NH 2, C-1 Block LSC, Near Savitri Market, Janakpuri, New Delhi-110058 Phone: +91 11 4941100

IDs, Mobile Numbers and ECS mandate with the RTA/ DP and also to consider converting their physical holding to dematerialized form to eliminate risks associated with physical shares and for ease of holding. Members can write to the Company's RTA in this regard.

For Fiem Industries Ltd.

का बीतारा स्थाना रें है निविद्य स्रोतने की विधि व समय स्थिपनी च्छक बोलीदाताओं द्वारा **"मेसर्स एल्विन फर्नीचर प्राइवेट लिमिटेड"** के पंजाब नेशनल वैंक उक्त कार्यों की निविदा दिनांक 09.05.2023 को 11.00 बजे से दिनांक 16.05.2023 को सार्य 05:00

This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated March 20, 2023 (the "Letter of Offer" or "LOF") filed with stock exchange namely the BSE Limited ("BSE"), and the Securities and Exchange Board of India ("SEBI")

# **MKVENTURES CAPITAL LIMITED**

(Formerly known as IKAB Securities and Investment Limited) MKVentures Capital Limited ("Company" or "Issuer") was originally incorporated as "Kankani Textile Industries Limited" at Bombay on January 17, 1991 as a public limited company,

under the Companies Act, 1956 and a Certificate of Incorporation was issued by the Registrar of Companies, Maharashtra at Bombay. Thereafter our Company obtained a Certificate of Commencement of Business on February 27, 1991. The name of our Company was changed to Hindustan Sanforisers Limited on November 19, 1993 and thereafter to Ikab Securities and Investment Limited on June 18, 1998. The name of our Company has been changed to its current name vide fresh Certificate of Incorporation dated November 03, 2022. Our Registered Office has been shifted from 5, Raja Bahadur Compound 2nd Floor, 43 Tamarind Lane, Fort, Mumbai – 400 023, Maharashtra to the current address on April 01, 2022 We are registered with RBI as a NBFC bearing Registration Number CoR No.13.00690. For details of changes in the name and registered office of our Company, refer chapter titled "General Information" on page 43 of the Letter of Offer.

Registered Office: 11th Floor, Express Towers, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai 400 021, Maharashtra. Tel: +91 022 6267 3701 Fax: N.A.

Contact Person: Mr. Sanket Rathi, Company Secretary and Compliance Officer E-mail: info@mkventurescapital.com; Website: www.mkventurescapital.com

Corporate Identification Number: L17100MH1991PLC059848 **OUR PROMOTER: MADHUSUDAN MURLIDHAR KELA** 

ISSUE OF 4,27,050 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH OF OUR COMPANY (THE "RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹ 936 PER RIGHTS EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ 3997.188 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF ONE (1) RIGHTS EQUITY SHARE FOR EVERY EIGHT (8) FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON TUESDAY, APRIL 04, 2023 ("RECORD DATE") (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 174 OF THE

LETTER OF OFFER. \*Assuming full subscription with respect to Rights Equity Shares

## **BASIS OF ALLOTMENT**

The Board of Directors of our Company thanks all Investors for their response to the Issue, which opened for subscription on Monday, April 17, 2023 and closed on Tuesday, April 25, 2023 and the last date for On Market Renunciation of Rights Entitlements was Thursday, April 20, 2023. Out of the total 639 Applications for 899,327 Rights Equity Shares 70 Applications for 3,594 Rights Equity Shares were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 549 for 881,066 Rights Equity Shares, which was 206.31%. of the total issue size. In accordance with the Letter of Offer and the Basis of Allotment finalized on April 28, 2023 in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange, the Registrar to the Issue and the Board of Directors of the Company on May 2. 2023 has approved the allotment of 427,050 Rights Equity Shares to the successful Applicants. In the Issue, Nil Rights Equity Shares have been kept in abeyance. All valid Applications after technical rejections have been considered for Allotment.

1. The break-up of valid Applications received through ASBA (after technical rejection) is given below:

Category	Applications Received		Equity Shares Applied for			Equity Shares allotted		
Guiogory	Number	%	Number	Value (Rs.)	%	Number	Value (Rs.)	%
Non Renouncees	586	94.67%	874686	818706096.00	98.87%	420143	393253848.00	98.38%
Renouncees	33	5.33%	9974	9335664.00	1.13%	6907	6464952.00	1.62%
Total	619	100.00%	884660	828041760.00	100.00%	427050	399718800.00	100.00%

2. Basis of Allotment

Lead Manager to the Issue

Contact Person: Vivek Singhi

**SEBI Registration Number:** 

INM000011872

OF THE COMPANY.

Date: May 06, 2023

Place: Mumbai

Disclaimer:

Category	No. of valid CAFs (including ASBA applications) received	No. of Equity Shares accepted and allotted against Entitlement (A)	No. of Equity Shares accepted and allotted against Additional applied (B)	Total Equity Shares accepted and allotted (A+B)
	Number	Number	Number	Number
Non Renouncees	517	19208	400935	420143
Renouncees	33	6907	0	6907
Total	550	26115	400035	427050

Information for Allotment/refund/rejected cases: The dispatch of Allotment Advice cum Refund Intimation to the investors, as applicable, will be completed on May 08, 2023. The instructions for unblocking of funds in case of ASBA Applications were issued to SCSBs on April 28, 2023. The listing application was filed with BSE on May 04, 2023. The credit of Rights Equity Shares to the respective demat accounts of the allottees in respect of Allotment in dematerialized form has been completed on May 05, 2023. For further details, see "Terms of the Issue – Credit of Rights Entitlements in demat accounts of Eligible Equity Shareholders " on page196 of the Letter of Offer. The trading in the Rights Equity Shares issued in the Rights Issue shall commence on BSE upon receipt of trading permission. The trading is expected to commence on or about May 09 2023. Further, in accordance with SEBI circular bearing reference - SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13 dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlements has been sent to NSDL & CDSL on May 05, 2023.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN THE DEMATERIALISATION FORM. **DISCLAIMER CLAUSE OF SEBI:** It is to be distinctly understood that the submission of the Letter of Offer to SEBI should not in any way deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by SEBI. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text as provided in "Other Regulatory and Statutory Disclosures - Disclaimer Clause of SEBI" on page 168 of the Letter of Offer.

DISCLAIMER CLAUSE OF BSE (THE DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the Disclaimer clause of BSE as provided in "Other Regulatory and Statutory Disclosures" Disclaimer Clause of BSE" on page 169 of the Letter of Offer.

Choice The Joy of Earning	<b>LINK</b> Intime	Sanket Rathi, Company Secretary and Compliance Officer MKVENTURES CAPITAL LIMITED (Formerly known as IKAB Securities and Investment Limited)  11th Floor, Express Towers, Ramnath Goenka Marg, Nariman Point, Mumbai
Choice Capital Advisors Private Limited Sunil Patodia Tower, J.B. Nagar	Link Intime India Private Ltd. C 101, 1st Floors, 247 Park,	- 400 021, Maharashtra; <b>Tel:</b> +91 22 6267 3701; Email: info@mkventurescapital.com
Andheri (East), Mumbai, 400 099	L.B.S Marg, Vikhroli (West),	Investor may contact the Registrar to the Issue or the Company Secretary
Contact Details: +91 22 6707 9999	Mumbai-400083, Maharashtra, India	and Compliance Officer for any pre-Issue or post-Issue related matters. All
(Extension 451)	<b>Tel:</b> +91 22 810811 4949,	grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar
Email Address:	Fax: +91 22 49186060	to the Issue, with a copy to the SCSB, giving complete details such as
vivek.singhi@choiceindia.com	Email: mkventures.rights@linkintime.co.in	name, address of the Applicant, number of Equity Shares applied for, amount
Website: www.choiceindia.com	Website: www.linkintime.co.in	blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB

Website: www.linkintime.co.in blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB **Contact Person**: Mr Sumeet Deshpande where the Application Form, or the plain paper application, as the case may **SEBI Registration Number**: INR000004058 be, was submitted by the ASBA Investors. For details on the ASBA process, see "Terms of the Issue" on page 174 of the Letter of Offer. THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS

**Company Secretary and Compliance Officer** 

For **MKVENTURES CAPITAL LIMITED** On behalf of Board of Directors

Sd/-**SANKET RATHI** 

Company Secretary and Compliance Officer

Our Company has filed a Letter of Offer with the Securities and Exchange Board of India and Stock Exchange. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in. website of the Stock Exchange where the Equity Shares are listed i.e. BSE at www.bseindia.com and the website of the Lead Manager at www.choiceindia.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 25 of the Letter of Offer. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the United States.

www.readwhere.com

# निराधार : माकपा तिरुवनंतपुरम, ७ मई (भाषा)। में कार्यान्वयन

अनियमितता को लेकर

कांग्रेस के सभी आरोप

माकपा के राज्य सचिव एमवी.

केरल में मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) ने राज्य में

यातायात उल्लंघन रोकने के लिए 'सुरक्षित केरल' परियोजना के तहत एआइ कैमरा प्रणाली के अनियमितताओं को लेकर कांग्रेस भ्रष्टाचार की राशि कितनी बतानी है।

अनुदान के कारण भाजपा को महिलाओं

के अधिक वोट मिले : साहा

त्रिपुरा के मुख्यमंत्री माणिक साहा ने रविवार को कहा कि राज्य

सरकार ने स्वयं-सहायता समूहों को भारी अनुदान दिया है और यही

वजह है कि भारतीय जनता पार्टी (भाजपा) को पिछले चुनाव में

महिलाओं के अधिक वोट प्राप्त करने में मदद मिली। साहा ने रवींद्र भवन

में भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) के एक कार्यक्रम को संबोधित

करते हुए कहा कि पार्टी के महिला मोर्चे ने पिछले चुनाव में महिला

मतदाताओं को लामबंद कर चमत्कार किया। साहा ने पिछले विधानसभा

'युवा मोर्चा हमेशा पार्टी के लिए ताकत रहा है- चाहे वह चुनाव हो या

महामारी। हम सुरक्षित महसूस करते हैं क्योंकि युवा मोर्चा हमेशा सरकार

चुनाव में भाजयुमो की भूमिका की भी तारीफ की।

और पार्टी के पीछे खड़ा रहता है।'

फॉर्म नं०-आई०एन०सी०-26

केन्द्र सरकार के समक्ष क्षेत्रीय निदेशक, उत्तरी क्षेत्र, नर्ड दिल्ली

कम्पनी अधिनियम 2013 की धारा

13(4) के मामले में

मै० प्रोटोकोल वेल्य्स प्राइवेट

लिमिटेड के मामले में

कॉरपोरेट पहचान संख्या

U74140DL2006PTC145144

रजिस्टर्ड कार्यालय : बी-13-बी,

एस०एफ०एस० फ्लैट, मयुर विहार,

फेस-3, ईस्ट दिल्ली, दिल्ली-110096

आम जनता को नोटिस दिया जाता है कि

कम्पनी ने अधिनियम 2013 की धारा 13 के

तहत केन्द्र सरकार को एक आवेदन करने

का प्रस्ताव किया है, जिसमें कम्पनी के

मेमोरेंडम ऑफ एसोसिएशन में बदलाव

करने हेत् ''कम्पनी के पंजीकृत कार्यालय

जो कि दिल्ली में स्थित हैं, को उत्तर प्रदेश में

पंजीकृत किया जाना है।'' सोमवार 20 मार्च

2023 को असाधारण आम सभा आयोजित

कोई भी व्यक्ति जिसका हित कम्पनी के

पंजीकत कार्यालय के प्रस्तावित परिवर्तन से

प्रभावित होने की सम्भावना है, वह अपनी

आपत्ति की प्रकृति बताते हुए एक हलफनामे

द्वारा समर्थित अपनी आपत्ति को नीचे

उल्लिखित पते पर आवेदक के कम्पनी के

साथ इस नोटिस के प्रकाशन की तारीख से

21 दिनों के विकल्पों के आधार पर अपने

पंजीकृत कार्यालय में पंजीकृत डाक से भेज

बी-13-बी, एस()एफ()एस() फ्लैट, मयुः

विहार, फेस-3, ईस्ट दिल्ली, दिल्ली-

 क्षेत्रीय निदेशक, बी-2 विंग, द्वितीय तल. पर्यावरण भवन, सी0जी0ओ0 कॉम्पलेक्स

मै० प्रोटोकोल वेल्युर्स प्राइवेट लिमिटेड

फॉर्म संख्या-आई०एन०सी०-26

केन्द्र सरकार के समक्ष

क्षेत्रीय निदेशक, उत्तरी क्षेत्र, नर्ड

कम्पनी अधिनियम 2013 की धारा

13(4) के मामले में

मै० प्रोटोकोल इंश्योरेन्स सर्वेयर एण्ड

लॉस एक्सेसर्स प्राइवेट लिमिटेड के

मामले में

कॉरपोरेट पहचान संख्या

U74120DL1994PTC060858

रजिस्टर्ड कार्यालय : बी-13-बी.

एस०एफ०एस० मयुर विहार-3,

दिल्ली-110096

आम जनता को नोटिस दिया जाता है कि

कम्पनी ने अधिनियम 2013 की धारा 13 के

तहत केन्द्र सरकार को एक आवेदन करने

का प्रस्ताव किया है, जिसमें कम्पनी के

मेमोरेंडम ऑफ एसोसिएशन में बदलाव

करने हेतु "कम्पनी के पंजीकत कार्यालय

जो कि दिल्ली में स्थित है, को उत्तर प्रदेश

में पंजीकृत किया जाना है।'' सोमवार 20

मार्च 2023 को असाधारण आम सभा

कोई भी व्यक्ति जिसका हित कम्पनी के

पंजीकृत कार्यालय के प्रस्तावित परिवर्तन से

प्रभावित होने की सम्भावना है, वह अपनी

आपत्ति की प्रकृति बताते हुए एक हलफनामे

द्वारा समर्थित अपनी आपत्ति को नीचे

उल्लिखित पते पर आवेदक के कम्पनी के

साथ इस नोटिस के प्रकाशन की तारीख से

21 दिनों के विकल्पों के आधार पर अपने

पंजीकृत कार्यालय में पंजीकृत डाक से भेज

बी-13-बी, एस0एफ0एस0, मयर

2. क्षेत्रीय निदेशक, बी-2 विंग, द्वितीय तल

पर्यावरण भवन, सी0जी0ओ0 कॉम्पलेक्स

प्रोटोकोल इंश्योरेन्स सर्वेयर एण्ड

लॉस एक्सेसर्स प्राइवेट लिमिटेड

भवदीय

Date: May 08, 2023

Place: Delhi

विवेक जौहर

(निदेशक)

विहार-3, दिल्ली-110096

नई दिल्ली-110003

स्थान: दिल्ली

दिनाँक: 30.04.2023

आयोजित की गयी।

सकता है:-

.....याचिकाकर्ता

भवदीय

विवेक जौहर

(निदेशक)

की गयी।

सकता है:-

110096

नई दिल्ली-110003

दिनाँक: 30.04.2023

स्थान: दिल्ली

.....याचिकाकर्ता

पार्टी के सभी दावों को रविवार को निराधार बताकर खारिज कर दिया। गोविंदन ने यहां संवाददाता सम्मेलन में नेता प्रतिपक्ष (एलओपी) वीडी सतीशन और पूर्व एलओपी एवं कांग्रेस के वरिष्ठ नेता रमेश चेन्निथला से कहा कि पहले वे आपस में यह तय कर लें कि गोविंदन ने कहा कि वाम सरकार की उपलब्धियों से जनता का ध्यान भटकाने के लिए कांग्रेस 'ऐसे बेब्नियाद' आरोप लगा रही है।

अगरतला, ७ मई (भाषा)।

धौलपुर, ७ मई (भाषा)।

मदद की थी।

इसके बाद पायलट को उपमुख्यमंत्री और



*पूर्व् मुख्यमंत्री* वसुंधरा राजे, विधानसभा के पूर्व अध्यक्ष एव भाजपा विधायक कैलाश मेघवाल तथा एक अन्य भाजपा

धौलपुर में एक कार्यक्रम को संबोधित

उनकी सरकार बच सकी।

हमारे ऊपर केंद्रीय मंत्री अमित शाह, धर्मेंद्र

सूचना

मोटर्स लिमिटेड के निम्नलिखित इक्विटी शेयरों व

प्रमाण पत्र खो गए हैं / गुम हो गए हैं। ट्रांसफ

डीड के बिना और उसी को आईईपीएफ

स्थानांतरित कर दिया जाता है। आयशर मोटर

लिमिटेड को उचित नोटिस दे दिया गया है औ

मैंने / हमने डुप्लीकेट शेयर सर्टिफिकेट जारी करने

● **नामः** स्नेह बंसल, **फोलियो**—0071259, **सर्टिफिकेट** 

नंबर— 80976, विशिष्ट नंबर 18075237—18075336

कोई भी व्यक्ति जिसका उक्त शेयरों के संबंध में दाव

है, उसे दस्तावेजी प्रमाण के साथ इस तरह के दा

को आयशर मोटर्स लिमिटेड के पंजीकृत कार्यालय

तीसरी मंजिल-सेलेक्ट सिटी वॉक ए-3 डिस्टिक्ट

सेंटर साकेत, नई दिल्ली – भारत / या इसके

आरटीए लिंक इनटाइम सी 101, 247 पार्क,

एलबीएस मार्ग, विक्रोली (पश्चिम), मुंबई-400083

इस तिथि से 15 दिनों के भीतर दर्ज करना चाहिए,

अन्यथा आयशर मोटर्स लिमिटेड डुप्लिकेट प्रमाणपत्र

जारी करने के लिए आगे बढ़ेगा।

शेयरों की संख्या -एफवी. 10 / - के 100

के लिए आवेदन किया है।

कार्य का नाम

पर्ति करूंगा।

बजे तक अपलोड की जा सकती है। निविदाताओं द्वारा शपथपत्रों की मूल प्रतियाँ दिनांक 19.05.2023 को सायं 05:00 बजे तक पंजीकृत डाक / व्यक्तिगत रूप से कार्यालय में जमा की जा

such shareholders through post / courier in due course.

IEPF Authority, may kindly note that as per the Rules: -In case of Equity Shares held in physical form: The procedure for transmission of equity shares will be followed and shares will be certificate(s) registered in the shareholder's name will stand

The Shareholders may further note that the details uploaded by the

Notice is hereby given that in absence of receipt of a valid request asking

IEPF website www.iepf.gov.in.

Lastly, Members are advised to register and keep updated their email

Arvind K. Chauhan

Company Secretary

नर्ड दिल्ली

Sd/-

Registrar to the Issue